

निष्कर्ष आणि समारोप

१९ च्या शातकापर्यंत समाजाने घालून दिलेले नियम स्त्री अगदी निर्धाराने पाढीत आली आहे, पण जसा स्त्री-शिळ्णाचा प्रसार झाला, आर्थिकदृष्ट्या ती काहीशारी स्वावलंबी झाली, आणि इतरही बाबतीत तिला पूर्वीच्या स्त्रीपेक्षा पूष्कळशारी मोकळीक मिळाली तसे तिचे चरित्र बदलू लागलेले दिसते, तिचे स्वत्व जागृत झाले आज ती स्वतःच्या दृष्टीने जगाकडे पाहू लागली आहे, सामाजिक स्तरी-परंपरा याच्या दास्यातून ती मुक्त होवू पहात आहे, आपला पती, मुले, संसारिक जीवन याबद्दल तिचा दृष्टीकोन बदलत यालला आहे, पती हा देव मानण्याचा प्रतिक्रिया धर्म पाळण्याचा जुना जमाना आता काहीसा बदलला आहे, आपल्या प्रगाणोच तो ही एळ झुणादोषयुक्त मानव आहे, आणि जीवनात आपण ~~दृष्टी~~ न्याच्यापेक्षा कमी नाही, अशी जापीव आधुनिक स्त्री आता स्पष्टपणे बोलून दाखीविते, सके काळी पतीला परमेश्वर मानून न्याच्या पायाची दासी म्हणावून घेण्यांत धन्यता मानणारी स्त्री आज पतीला जीवन सहयर मानते.

स्त्रीच्या वागणुकीत मोकळेपणा -

स्त्रीच्या वागण्या बोलण्यातही आता मोकळेपणा

येत यालला आहे, हे ही या दोन्ही आत्मविरिवातून निदर्शनास
येते, पूर्वीची स्त्री आपले काही दुखले-खुमले तरी त्याची वाच्यता
गतीजघळ करीत नव्हती, याचे कारणा तो करण्यास संकोच
लज्जा वाटत असे, याबाबतीत आज्ञ्यी स्त्री बरीच मोकळेपणी
सांगताना दिसते.

जीवनाविषयी अधिक जागरूक -

अलीकडच्या आत्मविरिवात आढळणारी स्त्री मात्र
आपल्या जीवनाविषयी बरीच जागरूकतेने लिहिताना दिसते,
बालिका, किंजांरी, तस्ती, विवाहिता, माता पा प्रत्येक
अवस्थेतील छिंग्राया म्नात उडलेल्या भावकल्लोकांचे नेटके घिंग्रा.
या आत्मविरिवातून आढळते.

उदा. प्रसूतीकाळाच्या जीवनघेण्या वेदना यांचे विलक्षण बोलके
घिंग्र दिसून येते, यादृष्टीने ही आत्मविरिवे छिंग्रा निश्चितच
एका वेगळ्या पातळीवर नेतात, एका नव्या स्वातंद्र्यापृत स्त्रीच्या
च्यक्तीभत्त्वाने हेण घेतली आहे.

समाधि आता विसाऱ्या शातकाच्या अंगेरच्या घरणाकडे
वाटघाल करीत आहे, स्त्री शिंगली, नोकरी करू लागली तिची
विघारधारणा बदलली तरी समाजाची घौकट आहे तरीच आहे.

आजच्या आधुनिक स्त्रीला घरच्या, बाहेरच्या असा दुहेरी
धाकातून जीवनाची वाट्याल करावी लागते, शिक्षण, नोंदवणी आणि
संसार पांच्या जोडीला सामाजिक कार्यवाही घास्वीपणे करणाऱ्या
स्त्रिया आजच्या समाजात वावरत आहेत, घोषकी बाहेरच्या
जगाशी संबंध येत भसतानाडी स्त्रिया आपले चारित्र्य निष्कलंक
राखू शकतात.

आत्मघरित्रातून समाज जीवन -

या आत्मघरित्रांच्या परिसरीलनाने केवळ स्त्री जीवनाचेच
नव्हे तर त्या काळच्या समाजाचे घिन्ह साकार होते, अर्थात सा-या
महाराष्ट्राचेच नाही, पण उच्च स्तरीय समाजाचे घिन्ह साकार होते,
त्या समाजाची बांधणी, सामाजिक संस्था, स्त्री पुरुषाचे समाजातील
स्थान, त्यांच्या चालीरिती पर्म, स्त्री इ. विष्णवी ही आत्मघरित्रे
वरेच काही झोलून जातात.

जुन्या-जमान्याच्या समाजाशी मुकाबला कसल समाजात नवे
वळणा लावण्या-या समाजसुधारक व्यक्तींच्या प्रयत्नांचा इतिहास
आत्मघरित्रांनी जागविला आहे, न्या. रानडे, लोकहितधादी,
भागरकर, महात्मा फुले, धौ. के. कर्वे या समाज सुधारकांनी
आप-आपल्या विधाराप्रमाणे समाजाला नव्या दिशा दाखविण्याची
लामगिरी केली, जुन्यांना न दुखविता नव्या धर्माची दिशा
दाखविती, सुधारेण्योला दुर्दीघादादे अधिकान प्राप्त कर्त्तव्य
देण्याचे कार्य ठाणेर करांनो केले.
... ४ ...

नवा हाळ-नवा समाज -

*विवरणाची नियमिती
प्रतिक्रिया आहे*

राहत्र कुटुंबाच्या जागी विभक्त कुटुंबधदती स्ट इाली आहे,
पती-पत्नी आणि त्यांची मुळे इतकाच कुटुंब विस्तार. घरेही छोटीच.
इतीच्यवसायासैकजी नोकरीपेक्षा हा उच्च स्तरीय लोकांच्या
इला | उपजिवळेचे साधन इलाले आहे, औदोगिक क्रांतीगुळे शाहरांची
वाढ इाली आहे, केड्यातून शाहराकडे लोक येदू लागले आहेत,
काम धंद्यासाठी काम्यारही शाहराकडे धाव घेत आहेत, शाहरात
जागोजागी झोपडपट्यांची वस्तीही वाढत आहे, नित्य नव्या
फॅन्स शाहरात जन्म घेत आहेत, त्यातूनच सक नवे सांस्कृतिक
स्थितींतर घेत आहे.

शिक्षणाचे महत्व वाढले आहे, पुस्त्याच्या दरोबरीने स्त्रीही
शिकत आहे, शिक्षण नोकरीचे साधन बनले आहे, शिक्षण
पूर्ण होदून नोकरी लागल्यावर पुस्त्य विवाहाचा दिवार करतो,
सहल्य पंचदिनारी भोलांडतो, आपोआप स्त्रीचेही विवाह वय
वाढले आहे, होघानाही निवडीचे स्वातंत्र्य आहे, शितीविवाह
समाज संस्त इलाले भावेत, भांतरातीय दिवाह होउ लागले
आहेत.

धर्मस्टी, परंपरा, अंध्रधदा यांचे समाज मनावरील प्राबल्य
कमी इलाले तिसते. सामाजिक बद्भेदी काहीशी शिर्षिल इाली आहेत.

रिकाणा, आर्थिक स्वातंत्र्य आणि यांकिकीकरणामुळे उपलब्ध झालेल्या निरनिराळ्या सुव्हसोयी यामुळे स्त्रीजीवनात पूर्वीपेशी बदल झाला आहे, नंतर, किंडा असे कोणतेही क्षेत्र इक्किंच्या गुणांना वाद मिळण्यासाठी खुले आहे, समाजही तिच्या कलागुणांचे कौतुक करतांना दिसतो, तसेच हिंदू कोड बिला अन्वये किंकिला समान हक्काची तरतूद केली आहे, विधार स्वातंत्र्य, ट्यवसाय स्वातंत्र्य आणि विवाह स्वातंत्र्य, त्याघबरोबर राजकीय स्वातंत्र्यही आहेय, म्हणूनह द्वा काढ ट्यक्तीस्वातंत्र्याचा मानला जातो.

आणि म्हणूनय स्त्रियांनी जुन्या आणि टाकावू चालीरिती पेकून दिल्या पाहिलेत, समाजोन्ती करण्याचा ग्रुथन केला पाहिजे, ज्या चालीरितीवर्ती अस्पृश्य मानले गेले त्या चालीरिती बंद केल्या पाहिजेत, आजच्या सामान्य महिला आज व्यासपीडावर, राजकारणात इकाईत, युधदण्ठात छीवर आकृमक आहेत, म्हणूनय आजची स्त्री पंतपृथान झाली, डॉक्टर, घकील, पायलट झाली, किरणा बेदीसारखी पोलिस कमिशनर होते, याचे शेय बाबासाहेबांना, महात्मा फुले यांना आहे.

दलित स्त्रियांनी अजूनही याचे फायदे घेतले नाहीत, हे लदू सत्य आहे, कारण आजच्या दलित स्त्रिया निमिंडे बनत

नाहीत, लाजाडूपणा, भिन्नेणा त्यांच्या उत्कर्षांड घेतो आहे,
सुधारीत संस्कृतीचा कायदा घेऊन आपला उत्कर्ष साधिता पाहिजे,
सक विसाठ्या शातकाकडे इपावणारी स्त्री आषिंडकरी विचाराने
घालेल तर तिचा उत्कर्ष ग्रात्यापिवाय रहाणार नाही.

आणि त्यासाठी व्यक्ती स्वातंत्र्याला सामंजस्याची
जोड मिळाली तर सुखी सणजाची संकल्पना साकार होईल,
भारतीय लोकगाही अधिक मज़बूत होईल, त्यासाठी तर्कनिष्ठ
शिक्षण देणारे विचार सुधारले पाहिजेत, शिक्षणा प्रसार
ग्नाला पाहिजे.)

आत्मघरित्र प्रकाराविष्यी काही मते -

मालतीबाई बेडेकरांच्या मते, "सामान्यतः माणसे
आत्मघरित्रे लिहितात, तेंद्वा त्यांना आपल्या आषृद्ध्यात
काहीतरी सांगण्यासारखे आहे, असे वाटत असते, स्वतःच्या
कर्तव्यगारीचा अभिग्नन असतो, स्वतःच्या दुःखाची जाणीव
तीव्र असते, दुस-यांच्या दुष्टपणाने आपला घ्यालेला भरडा
त्यांना अस्वस्थ करीत असतो, आपणा केलेले साहस किंवा
धाडस द्वास-यांनी ऐकावे असे त्यांना वाटत असते, स्वतःच्या
वृत्तीचे भडणा करावेसे वाटत असते, असे काही ना काही
सांगण्यासारखे वाटूनच माणसे आत्मघरित्रे लिहीयला घेतात,

- ५ -

अशावेळी अलिप्तपणे स्वतःकडे बघणे हे जवळ-जवळ अशाध्यय होयून बसते, सारे लिहिणे दोँगीपणाचे वाटायला लागते.

मालतीशार्ज्यां विचार पाहता या दोन्ही आत्मघरिक्रांत स्वतःच्या जीवनाचे अलिप्तपणाने घडविलेले दर्शन असावे, आरीही काही लोकांची अपेक्षा असते, इतक्या परकेपणाने स्वतःच्या जीवनाकडे पाहता येते की नाही कोणा जाणे ? आपल्या युक्ता जाहीरपणाने जगापूढे मांडतांना आत्मघरिक्र लिहायला सारा अहंभाव नष्ट ठहायला लागतो, आत्मघरिक्रे "मी" पासून अलग होणा-या "मी" ने लिहिली भावेत ही, तरीही त्यातला लिहिणारा "मी" त्या दूस-या "मी" शब्दे अधून-मधून मिसळला नसेलव असे नाही, स्वतःकडे इतक्या अलिप्तने माणसाला पाहता येत असेल असे मला वाटत नाही, आत्मघरिक्र हा कांही मानसीपिचार नाहीपूढे ठिलेला कषुली जबाब नव्हे.

दोपांडियांचे हे म्हणाणे गहनीय आहे, लेद्य आणुष्यात आपल्या हातून युक्ताच घटतात असे नव्हे, तर आत्मघरिक्र हे ज्ञेय्या तसे लिहिले गेले आहे का हा आत्मघरिक्राराने घेतलेला स्वतःया शांति म्हणावा लागेल.

एकूणाच स्त्रिया समाज सूखारणेचा आलेड समाजापूढे येण्यासाठी स्त्रियांनी आपले लिंगाण्या प्रांजलपणे केले जावे असे म्हणावेसे वाटते.